



To, Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Department of Corporate Service BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

**Scrip Code: 543235** 

#### Sub: Newspaper Publication of notice of 26th Annual General Meeting

Dear Sir/Ma'am,

**Symbol: ANGELONE** 

Pursuant to regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of notice of 26<sup>th</sup> Annual General Meeting of the Company in the following newspapers:

- 1. Financial Express in English Language; and
- 2. Mumbai Lakshadeep in Marathi Language

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you, For Angel One Limited (Formerly Known as Angel Broking Limited)

Naheed Patel Company Secretary and Compliance Officer

Date: May 09, 2022 Place: Mumbai



6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093. T: (022) 4000 3600 F: (022) 3935 7699

#### Regd Office:

G-1, Ackruti Trade Centre,
MIDC, Road No-7, Andheri (E),
Mumbai - 400 093.
T: (022) 6807 0100
F: (022) 6807 0107
E: support@angelone.in
www.angelone.in

#### Angel One Limited

(Formerly Known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709,
SEBI Registration No Stock Broker:
INZ000161534, CDSL: IN-DP-384-2018, PMS:
INP000001546, Research Analyst:
INH000000164, Investment Advisor:
INA000008172, AMFI Regn. No. ARN-77404,
PFRDA, Regn. No.-19092018.

**FE SUNDAY** 

## STATEMENT CALLS IT DISPUTE, NOT 'WAR'

# UNSC opens window, dilutes statement on war in Ukraine

**Council endorses** secy-general's efforts; India calls for easing food aid

**SHUBHAJIT ROY** New Delhi, May 7

**TEN WEEKS INTO** the Russian invasion of Ukraine, the United Nations Security Council issued its first Presidential statement early Saturday adopted by consensus, including Russia—which did not mention "war", "conflict" or "invasion". Instead, it referred to the conflict as a "dispute".

This is UNSC's first unanimously adopted statement, and it is significant that it took place under US presidency—it holds the rotational presidency of the UNSC for May—and Russia came on board with the language widely perceived to be significantly "watered down."

This statement comes as Russian forces renewed their attacks on Saturday across Ukraine ahead of Victory Day festivities in Moscow Monday.

India is a non-permanent member of the UNSC. In its statement, it made two important and new formulations: First, it said that "diplomacy will be a lasting casualty".

"India remains on the side of peace and therefore believes that there will be no winning side in this conflict and while those impacted by this conflict will continue to suffer, diplomacy will be a lasting casualty," India's Permanent Representative at the UN TSTirumurti had said early on Friday.

Second, it said that humanitarian aid to Ukraine should not be subject to food export restrictions. Sources said that



A convoy of pro-Russian troops moves along a road in the Donetsk region of Ukraine

The four-line statement did

not mention the US-led West's

description of events in

Ukraine—war, invasion, or

conflict—nor did it mention

"special military operation", as

power in the council, has

blocked all past attempts to

adopt a presidential statement

or a resolution which requires

the "compromise language"

reached after weeks of negoti-

ations. The UNSC also

expressed "strong support" for

the "efforts" of the UN Secre-

tary General Antonio Guter-

res's efforts to find a peaceful

solution to the 10-week "dis-

pute." It called on Guterres to

brief members "in due course."

ited Moscow and Kyiv and had

met Russian President Vladimir

Putin and Ukraine's President

evacuation of civilians from

the south-eastern port city of

Mariupol which is under siege

and the Azovstal steel plant

where the last Ukrainian forces

are holding out, this diluted

UNSC statement is an effort to

calm down temperatures and

get the warring sides to start

talking, sources said.

While he had got a deal for

Volodymyr Zelenskyy.

Guterres had recently vis-

Sources said that this was

Russia, which has veto

Russia describes it.

unanimity.

while the World Food Programme's aid is exempt from taxes, aid by individual countries, including India, is being subjected to taxes. This should not happen, sources said. Tirumurti said, "Oil prices

are skyrocketing and there is shortage of food grains and fertilizers. This has had disproportionate impact on the Global South and developing countries. We acknowledge the efforts made by the Secretary General, particularly the findings of Global Crisis Response Group Task Team. We welcome their recommendation for exempting purchases of food by WFP for humanitarian assistance from food export restrictions with immediate effect. It is important that similar such exemptions are provided to all member states and relevant stakeholders, who are contributing to this global humanitarian effort."

The UNSC's first statement, which was adopted, said the Security Council "expresses deep concern regarding the maintenance of peace and security of Ukraine" and "recalls that all member states have undertaken, under the Charter of the United Nations, the obligation to settle their international disputes by peaceful means."

## Rate hike not surprising: FM

The Australian central bank raised the rates, followed by RBI and the US Federal Reserve, to curb inflationary pressure.

Speaking at an event organised by a media house, Sitharaman said the RBI's reporate hike of 40 basis points wasn't surprising, as manywere expecting it in the wake of the MPC's indication in April that it was time for it to act. However, since the move came in between the two scheduled meetings of the MPC (in April and in June), it may have surprised some. "So, the act wasn't surprising but the timing may have been for some," Sitharaman said. The revenue neutral rate for

GST was originally estimated at 15-15.5% and the tax debuted at a slightly higher rate. A series of rate cuts since the tax's July 2017 launch, aimed at spurring consumption in a faltering economy, has brought the weighted average GST rate down to the current level of around 11.5%, necessitating a rate rejig. A reduction in the number of GST slabs—four at present—to two has been recommended by several experts, who think that it would make the tax simple and further reduce the cascading of taxes.

"Of course, (GST) rate rationalisation has been a discussion point in 3-4 Council meetings. Wherever inversion prevails, we would correct it because we can't afford to go on giving these refunds," the minister said. The inverted duty structure, wherever it's present, is discouraging investors from participating in the relevant production-linked incentive schemes, she added.

The finance minister has said during her recent meetings at various multilateral fora in Washington, there was greater concern among global bodies that cryptocurrencies, given that they mostly remain unregulated, must not be allowed to violate the FATF (Financial Action Task Force) norms. These must not be allowed to be misused as a tool for money laundering or terrorism funding.

Despite pressure by Western nations, India will continue to buy Russian oil if it gets the commodity at cheaper rates, the minister said, as she highlighted the

broader effort to diversify the sources of supplies. At the same time, she stressed that the Western countries are increasingly understanding India's position

on the issue of oil purchases.

Asked about the possibility of hiking import duties on a broad range of products to suit the Aatmanirbhar Bharat initiative, the minister said taxes will be considered only on those products where there is adequate domestic capacity but imports from certain jurisdictions are still taking place due to predatory pricing. The Aatmanirbhar Bharat initiative, she stressed, doesn't mean India will shut its doors to others; instead, it encourages greater integration with the global supply chain.

Earlier in the day, Sitharaman flagged anonymity of certain stakeholders as an "inherent risk" in the adoption of blockchain technology (cryptocurrencies, among others, are based on this technology). Addressing an NSDL event in Mumbai, she called for taking adequate precaution even while harnessing its potential for human welfare.

Nevertheless, she said using the distributed ledger technology (also called blockchain) is "absolutely imperative" and the government also supports its use. But it's the anonymity that is an "inherent risk" "which we need to guard ourselves from".

The minister hailed the growth in retail participation in the stock markets, especially in the wake of the Covid-19 outbreak, which has somewhat softened the blow of FPI outflows. From just 4 lakh in FY20, the number of new demat accounts added each month shot up to 12 lakh in FY21 and to 26 lakh in FY22, she said.

### **SUVs driving** diesel demand

This shows that while the sales share of petrol cars has dropped by 3.6 percentage points in FY22, that of diesel cars has increased by 2 percentage points and that of

CNG increased by 2.5 percentage points.

From the Front Page

Auto analysts are of the view that the rising sales percentage of sports utility vehicles—from 13% in FY20 to 16.4% in FY21 to about 22% in FY22—has sustained the demand for diesel engine.

"Buyers of midsize and large SUVs generally prefer diesel engines due to their comparatively higher torque—or pulling power—and hence offering a more fun-to-drive character," Som Kapoor, partner, automotive sector, EY India, told FE. "While in hatchback cars, sedans and compact SUVs, the percentage of petrol-powered models remains more or less steady, in midsize and large SUVs, diesel engine is the preferred choice," he said.

Kapoor added that new SUV launches by Hyundai (secondgeneration Creta and Alcazar), Kia (Sonet) and Mahindra & Mahindra (second-generation Thar and XUV700) have led to sustained diesel demand.

"In the compact SUV segment, the sales share of dieselengine variants is 35-40%, but this rises to 55-60% in the midsize SUV segment, and even upwards in the large SUV segment,"Kapoorsaid.

Essentially, the more expensive the car, the higher is the diesel variants' sales percentage within that model.

There are many markets where diesel outsells petrol in cars that cost above ₹10 lakh. Tarun Garg, director, sales & marketing, Hyundai Motor India, had earlier told FE that while 50-55% of all-India Creta sales (a midsize SUV priced over ₹10 lakh) are of diesel-engine variants, "in states such as Punjab, Madhya Pradesh, Andhra Pradesh and Uttarakhand it is about 65%". Hardeep S Brar, vice-president

and head, marketing and sales, Kia India, said while 35% sales share of the Sonet (a compact SUV) is diesel, this rises to 45% in the Seltos (a midsize SUV).

CNG vehicle sales are rising due to both increasing prices of petrol fuel and more choice in CNG cars. An analyst said with increased prices, the running cost of a mid-sized petrol vehicle is about ₹6 perkm, while that of the CNG is still half—at about ₹3 per km.

## Xiaomi alleges 'violence' threats

Xiaomi has been under investigation since February, and last week the agency seized \$725 million in the company's India bank accounts, saying it made illegal remittances abroad "in the guise of royalty" payments. Xiaomi has denied any wrongdoing, saying its royalty payments were legitimate.

On Thursday, a judge heard Xiaomi lawyers and put on hold ED's decision to freeze bank assets. The next hearing is set for May 12.

The company alleges intimidation by the enforcement agency when executives appeared for questioning multiple times in April.

Jain and Rao were on certain occasions "threatened... with dire consequences including arrest, damage to the career prospects, criminal liability and physical violence if they did not give statements as per the dictates of the agency," according to the filing in the Karnataka High Court.

The executives "were able to resist the pressure for some time, (but) they ultimately relented under such extreme and hostile abuse and pressure and involuntarily made some statements,"it added. In its media statement, ED

said it is a "professional agency

with strong work ethics and

there was no coercion or threat to the officers of the company at any point of time". Xiaomi declined to comment, citing pending legal pro-

ceedings. Jain and Rao did not

respond to Reuters' queries. Jain is now Xiaomi's global vice-president based in Dubai and is credited with Xiaomi's rise in India, where its smartphones are hugely popular.

Xiaomi was the leading

smartphone seller in 2021 with a 24% market share in India, according to Counterpoint Research. It also sells other tech gadgets, including smart watches and televisions, and has

1,500 employees in the country. Many Chinese companies have struggled to do business in India due to political tensions following a border clash in 2020. India has cited security concerns in banning more than 300 Chinese apps since then and also tightened norms for Chinese companies investing in India.

Tax inspectors raided Xiaomi's India offices in December. On receiving information from tax authorities, the Enforcement Directoratewhich probes issues such as foreign exchange law violationsstarted reviewing Xiaomi's royalty payments, court documents show. The agency last week said

(XTIPL) remitted foreign currency equivalent to ₹55.5 billion (\$725 million) to entities abroad even though Xiaomi had "not availed any service" from them "Such huge amounts in the name of royalties were remitted

Xiaomi Technology India


on the instructions of their Chinese parent group entities," the agency said. Xiaomi's court filing alleges that during the investigation Indian agency officials "dictated

and forced" Xiaomi India CFO Rao to include a sentence as part of his statement "under extreme duress" on April 26. The line read: "I admit the royaltypayments have been made by

XTIPL as per the directions from certain persons in the Xiaomi group."Adaylater,onApril 27,Rao withdrew the statement saying it was "not voluntary and made under coercion", the filing shows. The directorate issued an order to freeze assets in Xiaomi's bank accounts two days later. Xiaomi has said in a previous

media statement it believes its royalty payments "are all legit and truthful" and the payments were made for "in-licensed technologies and IPs used in our Indian version products". - REUTERS

# SC allows Jayaswal Neco to withdraw case against RBI



New Delhi, May 7

allowed debt-laden Jayaswal Neco Industries, the manufacturer of iron and steel and ferrous and non-ferrous casting products, to withdraw its case against the Reserve Bank of India (RBI) subject to it and its only financial creditor, Assets Care and Reconstruction Enterprise (ACRE), depositing Rs 10 lakh with the Supreme Court Middle Income Group Legal Aid

THE SUPREME COURT has

Society within two weeks. The apex court noted that out of 11 lenders, who assigned the debts to ACRE, nine lenders were PSU lenders and if permission to withdraw the cases is rejected, it may lead to a situation where huge sums of money may be required to be refunded by such lenders

While the apex court had on April 16, 2018 asked Jayaswal Neco to maintain status quo in the insolvency process initiated against it, the eleven out of its 12 lenders during December 2018 to June 2021 had assigned their debts to ACRE. The 12th lender had also entered into a one-time settlement with the company.

Senior counsel KV Vishwanathan and counsel Liz Mathew, appearing for RBI, had opposed with drawal of the case, saying the company and ACRE had taken advantage of the status quo order and had entered into certain arrangements behind its back, and therefore such conduct must disentitle

them from seeking withdrawal of the appeal in the SC.

"Though we see force in the submissions by RBI, we allow the applications seeking permission to withdraw the Special Leave Petitions, mainly because out of 11 lenders, who assigned the debts to ACRE, nine lenders are Public Sector Financial Corporations/Banks. If, at this stage, permission to withdraw the SLPs are rejected with further directions to restore status-quo ante as suggested by RBI, it may lead to a situation where huge sums of money may be required to be refunded by such lenders," a Bench comprising justice UU Lalit and S Ravindra Bhat said. "We make it clear that we

have neither affirmed nor given any seal of imprimatur insofar as the events which have happened after the order of statusquo granted by this Court," they added. Jayaswal Neco was one of the 28 companies in RBI's second list of corporate defaulters (June 13, 2017), and was given time till December 13, 2017 to finalise a debt resolution plan with its lenders.

Challenging the Bombay High Court's order which held that the ailing company had failed to meet RBI's mandate and requirements under the stipulated deadline of December 13, 2017, Jayaswal had in 2018 moved the SC against RBI seeking to implement its debt restructuring plan and save itself from insolvency proceedings.

## RAMSARUP INDUSTRIES LTD.

Regd. Office: "Hasting Chambers", 7C, Kiran Shankar Roy Road; 2nd Floor, Room No.1, Kolkata-700 001 elephone nos. 033-40009100/22421200, Fax - 91-33-2242-1888 

#### NOTICE OF ANNOUNCEMENT OF RESULTS OF E-VOTING AT THE 42™ ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

In terms of Section 108,110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 as amended, read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and in compliance with applicable regulation of SEBI LODR regulation, 2015 as amended from time to time, approval of the members was sought by means of remote evoting/e-voting at the AGM. The Company had provided remote e-voting facility to the members to cast their votes on Ordinary Resolution proposed in the Notice calling Annual General meeting dated April 12, 2022

The Monitoring Agency had appointed M/s Sachin Pilania & Associates, Company Secretaries in Practice as the scrutinizer of the e-voting process in the Annual general

The Scrutinizer has carried out the scrutiny of all electronic votes received up the last date i.e, May 4, 2022 at 5:00 PM and e-voting done at the AGM of the company Based on Scrutinizer's report dated May 6, 2022, the Company declared the results of evoting as under:

| SI<br>No. | Particulars  | % of total valid votes cast<br>in favour of the resolution |
|-----------|--|--|
| 1.        | Ordinary Resolution for adoption of Audited Standalone Financial Statements of the Company for the financial year ended March 31, 2021 together with the Reports of the Board of Directors | 100  |

Based on the above report of the scrutinizer, the resolutions as set out in the Notice calling Annual general meeting are deemed to have been duly approved by the members with requisite majority on Thursday, May 5, 2022, being the date of Annual general meeting. The results along with Scrutinizers report are available at the registered office of the company. The same is also available at the website of the company at www.ramsarup.com and the same is also available at the website of NSE and BSE.

Place: Kolkata Dated: 7º May, 2022 For RAMSARUP INDUSTRIES LIMITED Vikash Rungta (Director)

Place: Kolkata

Dated: 7" May, 2022

## RAMSARUP INDUSTRIES LTD.

CIN: L65993WB1979PLC032113

Regd. Office: "Hasting Chambers", 7C, Kiran Shankar Roy Road, 2nd Floor, Room No.1, Kolkata-700 001 Telephone nos. 033-40009100/22421200, Fax - 91-33-2242-1888 Website: www.ramsarup.com Email: company@ramsarup.com

#### NOTICE OF ANNOUNCEMENT OF RESULTS OF E-VOTING AT THE 41" ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

In terms of Section 108,110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 as amended, read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and in compliance with applicable regulation of SEBI LODR regulation, 2015 as amended from time to time, approval of the members was sought by means of remote evoting/e-voting at the AGM. The Company had provided remote e-voting facility to the members to cast their votes on Ordinary Resolution proposed in the Notice calling Annual General meeting dated April 12, 2022

The Monitoring Agency had appointed M/s Sachin Pilania & Associates, Company Secretaries in Practice as the scrutinizer of the e-voting process in the Annual general

The Scrutinizer has carried out the scrutiny of all electronic votes received up the last date i.e, May 4, 2022 at 5:00 PM and e-voting done at the AGM of the company. Based on Scrutinizer's report dated May 6, 2022, the Company declared the results of

| SI<br>No. | Particulars   | % of total valid votes cas<br>in favour of the resolution |
|-----------|---|---|
| 1.        | Ordinary Resolution for adoption of Audited<br>Standalone Financial Statements of the Company<br>for the financial year ended March 31, 2020<br>together with the Reports of the Board of Directors<br>and Auditors | 100   |

Based on the above report of the scrutinizer, the resolutions as set out in the Notice calling Annual general meeting are deemed to have been duly approved by the members with requisite majority on Thursday, May 5, 2022, being the date of Annual general meeting. The results along with Scrutinizers report are available at the registered office of the company. The same is also available at the website of the company at www.ramsarup.com and the same is also available at the website of NSE and BSE.

> For RAMSARUP INDUSTRIES LIMITED Vikash Rungta (Director)

#### **KERALA WATER AUTHORITY** e-Tender Notice Tender No: SE/PHC/MPM/13/2022-23. JJM Mambad Phase2 - Package

1B, Construction and commissioning of 8MLD WTP, 24LL OHSR and allied works. EMD: Rs. 200000. Tender fee: Rs. 10000. Last Date for submitting Tender: 30-05-2022 03:00:pm. Phone: 04832974871. Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in. Superintending Engineer

KWA-JB-GL-6-164-2022-23

PH Circle, Malappuram

### AngelOne Angel One Limited

(Formerly known as Angel Broking Limited) CIN: L67120MH1996PLC101709

Regd. Office: G-1, Ackruti Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E), Mumbai - 400 093 Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107 Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093 Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699

NOTICE OF 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 26th Annual General Meeting ("AGM") of the Company will be reld through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on Tuesday, 31 May, 2022 at 10.30 A.M (IST) to transact the businesses, as set forth in the Notice of the Meeting

n compliance the Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular no. 02/2021 dated January 13, 2021 read with Circular Nos. 14/2020 and 17/2020 dated April 06, 2020 and April 13, 2020 respectively and General Circular No.21/2021 dated 14 December, 2021 collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as "SEBI Circulars"), the Notice of AGM along with Annual Report 2021-22 has been sent in electronic mode to Members whose email IDs are registered with the Company or the Depository Participant(s).

The electronic dispatch of Notice of AGM along Annual Report to Members has been completed on 07 May, 2022. The copy of the Notice of AGM and Annual Report is also available on the website of th Company at https://www.angelone.in/get-pdf-report-wp/Annual-Report-2021-22.pdf and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the NDSL website a

n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India. the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. The Company has engaged NSDL for providing facility for voting through remote e-Voting, for participation in the AGM through VC/OAVM and e-Voting during the AGM. Following are the related information:

- Day, Date and time of commencement of Thursday, 26 May, 2022 at 09:00 am (IST)
- Day, Date and time of end of remote e-Voting : Monday, 30 May, 2022 at 05:00 pm (IST) Tuesday, 24 May, 2022
- the dispatch of AGM Notice, holds shares as on the Cut-off Date i.e., 24 May 2022 should follow the instructions for e-Voting as mentioned in the AGM Notice.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after

- The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-Voting shall be able to exercise their voting rights through e-Voting system provided during the AGM.
  - The Members are requested to note that:
  - Remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 P.M. on Monday, The Members who have already cast their vote through remote e-Voting may attend the
  - AGM but shall NOT be entitled to cast their vote again. The voting rights of the members shall be in proportion to their shareholding of the paid-up equity

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses has been provided in the Notice of AGM.

capital of the Company as on Tuesday, 24 May, 2022 ('Cut-Off Date').

Place: Mumbai

Date: 07 May, 2022

The Board of Directors has appointed Mr. Makarand M. Joshi, or failing him Ms. Kumudini Bhalerao, Partner(s) at M/s. Makarand M. Joshi & Co, Practicing Company Secretaries, as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner.

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below for registering their e-mail addresses

Contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at the designated email ID: pallavid@rsdl.co.in For any query/ clarification or assistance required with respect to Annual Report 2021-22 or Annual General Meeting, the Members may write to investors@angelbroking.com.

Contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL at the designated email

For Angel One Limited (Formerly Known as Angel Broking Limited) Naheed Patel Company Secretary and Compliance Officer

## RAMSARUP INDUSTRIES LTD.

CIN: L65993WB1979PLC032113 Regd. Office: "Hasting Chambers", 7C, Kiran Shankar Roy Road, 2nd Floor, Room No.1, Kolkata-700 001

Website: www.ramsarup.com Email: company@ramsarup.com NOTICE OF ANNOUNCEMENT OF RESULTS OF E-VOTING AT THE 40\* ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY in terms of Section 108,110 and other applicable provisions of the Companies Act, 2013

Telephone nos. 033-40009100/22421200, Fax - 91-33-2242-1888

as amended, read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and in compliance with applicable regulation of SEBI LODR regulation, 2015 as amended from time to time, approval of the members was sought by means of remote evoting/e-voting at the AGM. The Company had provided remote e-voting facility to the members to cast their votes on Ordinary Resolution proposed in the Notice calling Annual General meeting dated April 12, 2022.

The Monitoring Agency had appointed M/s Sachin Pilania & Associates, Company Secretaries in Practice as the scrutinizer of the e-voting process in the Annual general

The Scrutinizer has carried out the scrutiny of all electronic votes received up the last date .e, May 4, 2022 at 5:00 PM and e-voting done at the AGM of the company.

Based on Scrutinizer's report dated May 6, 2022, the Company declared the results of e-

**Particulars** % of total valid votes cast No. in favour of the resolution Ordinary Resolution for adoption of Audited

Standalone Financial Statements of the Company

for the financial year ended March 31, 2019

together with the Reports of the Board of Directors

Based on the above report of the scrutinizer, the resolutions as set out in the Notice calling Annual general meeting are deemed to have been duly approved by the members with requisite majority on Thursday, May 5, 2022, being the date of Annual general meeting. The results along with Scrutinizers report are available at the registered office of the company. The same is also available at the website of the company at www.ramsarup.com

and the same is also available at the website of NSE and BSE. For RAMSARUP INDUSTRIES LIMITED



Place: Kolkata

Dated: 7° May, 2022

#### RAMSARUP INDUSTRIES LTD. CIN : L65993WB1979PLC032113

Telephone nos. 033-40009100/22421200, Fax - 91-33-2242-1888 Website: www.ramsarup.com Email; company@ramsarup.com NOTICE OF ANNOUNCEMENT OF RESULTS OF E-VOTING

#### AT THE 39<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY In terms of Section 108,110 and other applicable provisions of the Companies Act, 2013

as amended, read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and in compliance with applicable regulation of SEBI LODR regulation, 2015 as amended from time to time, approval of the members was sought by means of remote evoting/e-voting at the AGM. The Company had provided remote e-voting facility to the members to cast their votes on Ordinary Resolution proposed in the Notice calling Annual General meeting dated April 12, 2022.

The Monitoring Agency had appointed M/s Sachin Pilania & Associates, Company Secretaries in Practice as the scrutinizer of the e-voting process in the Annual general

The Scrutinizer has carried out the scrutiny of all electronic votes received up the last date .e. May 4, 2022 at 5:00 PM and e-voting done at the AGM of the company.

Based on Scrutinizer's report dated May 6, 2022, the Company declared the results of evoting as under: **Particulars** % of total valid votes cast in favour of the resolution

| Members holding shares in physical mode, are requested to send the request to Company's RTA by sending an email to <a href="mailto:rnt.helpdesk@linkintime.co.in">mt.helpdesk@linkintime.co.in</a> Members holding shares in demat form are requested to update the same with their respective |    | for the financial year ended March 31, 2018 together with the Reports of the Board of Directors and Auditors |     |
|--|----|--|-----|
| Depository Participants ('DPs').   | 2. | Ordinary Resolution for Appointment of M/S Ray &   | 100 |
| Members, who need assistance before or during the AGM, may:  | 1  | Co, Chartered Accountants, Kolkata as Statutory  |     |
| <ul> <li>Send a request at <u>evoting@nsdi.co.in</u> or use Toll free no.: 1800-1020-990 and<br/>1800-224-430</li> </ul>   |    | Auditors to hold office, for four years, from the conclusion of the 39th Annual General Meeting              |     |
| Of .   |    | (Present meeting) till the conclusion of the 43rd  |     |

Ordinary Resolution for adoption of Audited

Annual General Meeting of the Company

Based on the above report of the scrutinizer, the resolutions as set out in the Notice calling Annual general meeting are deemed to have been duly approved by the members with requisite majority on Thursday, May 5, 2022, being the date of Annual general meeting. The results along with Scrutinizers report are available at the registered office of the company. The same is also available at the website of the company at www.ramsarup.com and the same is also available at the website of NSE and BSE.

For RAMSARUP INDUSTRIES LIMITED Place: Kolkata Vikash Rungta Dated: 7th May, 2022 (Director)

financialexp.epap.in



# मुबईपाठोपाठ भाजपाकडून ठाण्यातही शिवसेनेची पोलखोल

ठाण्यातही सत्ताधारी शिवसेनेने सत्ताकाळात केलेल्या करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेतील काळी पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार असून, शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभांसह प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. भाजपाच्या ठाणे कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली.

वर्षांच्या काळात विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला.

जनता पार्टी मध्ये महानगर

सचिव रामक्रमार आक्केपेल्लीवार

यांच्या पुढाकाराने स्थानिक

बंगाली कॅम्प येथील महिलांनी

भारतीय जनता पार्टी मध्ये

पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी

भारतीय जनता पार्टी म

तो कार्यकर्ता नागरिकांच्या

रामकुमार आक्केपेल्लीवार यांनी

असतो असे सांगितले.

सोडविण्यासाठी

चंद्रपुरात स्थानिक महिलांचा

भाजपामध्ये प्रवेश

पार्क, थीम पार्क, बीएसयूपीसह तब्बल प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पुरावे देत काळी पुस्तिका प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर व्हीडीओ क्लिप व छायाचित्रे तयार करून प्रदर्शन भरविले जाईल. शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन भाजपाकडून शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी दिली. पोलखोल करण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांची समि ती स्थापन करण्यात आली आहे, असे श्री. डावखरे यांनी सांगितले. तर ठाणे महापालिकेत आढळलेल्या ठाणे महापालिकेतील सत्ताधारी भ्रष्टाचाराचे अनुभव नागरिकांनी शिवसेनेने कोविड आपत्तीसह पाच भाजपा कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन माजी खासदार किरीट सोम य्या यांनी दिले. या पत्रकार परिषदेला नागरी स्विधांच्या कामांसह बॉलिवूड माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले,

मनोहर डुंबरे, शहर सरचिटणीस विलास साठे, मनोहर सुखदरे यांचीही उपस्थिती होती. माजी खासदार किरीट सोम य्या, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्याकडून आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली. मनसुख हे आरोपी नसून, पीडित असल्याचे 'एनआयए'ने रपष्ट केले. त्यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर हिरेन दिलासा मिळाला, असे श्री. सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरेन कुटुंबियांची माफी मागावी, अशी मागणीही केली. प्रदीप शर्मा व सचिन वाझे यांची पुन्हा पोलिस दलात नियुक्ती कशी झाली, त्यामागील सुत्रधाराचा तपास करण्यासाठी पुढील आठवड्यात 'एनआयए' अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, असे श्री. सोमय्या यांनी सांगितले.

# सरस्वती चौकात ३

चंद्रपूर , दि.७ : भारतीय वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी महिलांना दिली. सदर पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी रामजी लखीया,भारतीय जनता पार्टी महानगर म हामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांची प्रामुख्याने उपस्थिती हानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश होती, तर पक्षप्रवेश केलेल्या गुलवाडे यांनी कार्यकर्ता हाच महिलांमध्ये आष्टभुजा वार्ड पक्षाचा खरा कणा असून बंगाली कॅम्प येथील राणी रॉय,सरिता मेहता,बेबी रॉय,सरिता रॉय,सीमा नेहमी प्रयत्नशील असतो व प्रजापती,विद्या उराडे,इतीमा नागरिकांच्या सतत संपर्कात देबनाथ,गीता नाकाडे,कविता सरदार,सुशीला

सदर पक्षप्रवेश कार्यक्रम पोत्तदार,कल्याणी मंडल,मम ात भाजपा महानगर सचिव ता बिस्वास, रंजू गुप्ता, कमलाप्रसाद बिस्वास,शीला पक्षप्रवेश केलेल्या महिलांचे उके,रमा पुलकर यांचा स्वागत केले व पक्षाच्या समावेश होता.

दि.७ चारही दिशेला टायमर चौकातील नाहीत. पायी जाणाऱ्या सिग्नल तब्बल तीन व्यक्तींसाठी फूट सिग्नलचे वर्षांनी सुरू झाले आहेत. दिवे बंद आहेत. तीन रमार्ट सिटीच्या कामा वर्षे बंद ठेवून पुन्हा मुळे तेथील दिवे बंद जुनेच सिग्नल लावण्यात केले होते. आता चारही आले आहेत. दिशेला जुनेच खांब

वापरले आहेत. काही

खांबांवरील दिवे, जसे

की हिरवे, पिवळे, लाल

बंद असल्याचे दिसून

आले. पाहणी केल्यानंतर

हा प्रकार समोर आला.

सुभाष चौकाच्या दिशेने

जाणाऱ्या मार्गावरील

खांबांवरील दिवे काढून

बाजूच्या खांबांवर लावले

आहेत. पण, तो खांब

तसाच मध्ये ठेवण्यात

आला आहे. याशिवाय

चौकाच्या दिशेने जाणाऱ्या म ार्गावरील खांबांवरील दिवे काद्रन बाजूच्या खांबांवर लावले आहेत. पण, तो खांब तसाच म ध्ये ठेवण्यात आला आहे याशिवाय चारही दिशेला टायमर नाहीत. पायी जाणाऱ्या व्यक्तींसाठी फूट सिग्नलचे दिवे बंद आहेत. तीन वर्षे बंद ठेवून पुन्हा जुनेच सिग्नल लावण्यात आले आहेत.

## हरित ऊर्जा उपक्रम साकार करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा हरित उपक्रम

अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि छतावरील सौर पॅनेल, पीव्ही पॉवर निर्माण करण्याच्या क्षमतेचा अंदाज राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) प्रकल्पांची दोन्ही मंत्रालये संयुक्तपणे बांधला आहे. सीईसीआय, सौर अखत्यारितील परिसरात सौर ऊर्जा पॅनेल बसवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, केंद्रीय गृह सचिव आणि नवीकरणीय उर्जा सचिव यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे मंत्रालय (एमएचए) आणि भारतीय सौरउर्जा महामंडळ मर्यादीत मर्यादीतने (सीईसीआय) उपलब्ध

नवी दिल्ली, दि.७ : केंद्रीय गृहमंत्री (सीईसीआय) यांच्यात सामंजस्य डेटाच्या आधारे, सीएपीएफ आणि करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

उभारणी करतील. कार्बन नियंत्रित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अपारंपारीक ऊर्जेला चालना देण्याच्या केन्द्र सरकारच्या प्रयत्नांच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.

भारतीय सौरउर्जा महामंडळ

एनएसजीच्या या सामंजस्य करारानुसार ७१.६८ मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा उर्जा प्रकल्पांच्या क्षेत्रात कौशल्य असलेले. थेट किंवा संस्थाद्वारे किंवा रुपर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे निवडलेल्या संस्थेद्वारे, छतावरील सौर पीव्ही ऊर्जा प्रकल्पांच्या अंम लबजावणीसाठी गृहमंत्रालयाला सहकार्य करेल.

## माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे निधन

ठाणे, दि. ७ : माजी नगरसेवक सूधाकर चव्हाण यांचे शनिवारी दपारी खाजगी राग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ६५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुलेखा आणि मुलगा प्रन्मय असा परिवार आहे. त्यांनी चार वेळा स्थायी समिती आणि एकदा परिवहन समितीचे सभापती पदही भूषविले होते.

मागील महिन्यापासून एक त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शनिवारी दुपारच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी महापालिकेत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अपक्ष म्हणून निवडून येणो ही त्यांची खासीयत होती. १९९२ ते २०१७ असे तब्बल २५ वर्षे म्हणजेच पाच टर्म ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. तसेच अपक्ष म्हणून त्यांनी तीघांचे पॅनलही पालिकेवर निवडून आणले होते. मधल्या काळात त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यावेळेसही त्यांनी मनसेचे दोन नगरसेवक निवडून आणले होते. रिक्षा चालक ते नगरसेवक असा त्यांचा मोठा प्रवास राहिला आहे. पालिकेत निवडून आल्यानंतर चार वेळा त्यांनी स्थायी समिती सभापत पद भुषविले होते. तर एकदा परिवहन समितीचे सभापतीपदही भुषविले होते. तसेच शिवाई विद्या ११ वाजता मंत्रजली निवास येथून प्रसारक मंडळ, डिस्ट्रीक लेव्हल जिम त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याचे न्यास्टीक असोसिएशन, माजिवडा त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.



ट्रेव्हलर्स ग्रुप, शिवा नगर कला केंद्र क्रिडा मंडळ, शिवाई नगर नवरात्र उत्सव मंडळ, म्हाडा वसाहत महा संघ, स्वामी विवेकानंद नगर ठाणो आदीचे देखील अध्यक्ष पद भूषविले होते. तसेच ठाणो डिस्ट्रीक कब्बडी असोसिएशन, नवी मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशन, विजू नाटेकर रिक्षा टॅक्सी युनियन, रिक्षा टॅक्सी युनियन कोकण डिवीजन आदींचे उपाध्यक्ष पद भुषविले होते. तर सुलोचना ग्राम विकास प्रतिष्ठान ठाणो, यशोधन इंग्लिश मिडीयम स्कुल लोकम ान्य नगर, स्टुडन्ट फ्युचर असोसिएशन, संस्कार प्रतिष्ठा ट्रस्ट, भक्त कल्याण गणपती मंदीर उपवन आदींचे त्यांनी प्रमुख सल्लागार पदही भुषविले होते.

दरम्यान रविवारी

## गुहागरमधील २८ खोकेधारकांना अतिक्रमण हटविण्याची नोटीस

रत्नागिरी, दि. गुहागर शहर बाजारपेठेतील २८ खोकेधारकांना शासकीय जागेतील अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा गुहागर महसूल विभागाने पाठविल्या आहेत. शासकीय जागा खाली करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

महसूल विभागाने दोन वर्षांनी या नोटिसा पाठविल्या असल्याने खोकेधारकारामोर पुन्हा एकदा शासकीय कारवाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील शहर नाका, श्री व्याडेश्वर मंदिरामागील जागा, गुहागर एसटी डेपो आणि गुहागर ग्रामीण रुग्णालयासमोर असे मिळून २८ खोकेधारक आहेत. या खोकेधारकांकडून दस्त वसुली केली जाते. मात्र, हे खोके शासकीय जागेत असल्याने विनापरवाना बांधकाम गुहागर म्हणून महसूल विभागाने खोकेधारकांना अतिक्रमण केल्याची नोटीस दिली आहे.

## रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

की, माझे अशील श्री. रोहन इंद्रप्रकाश मिश्रा, माझ्या अशिलांची बहिण **कुमारी प्रिया इंद्रप्रकाश** मिश्रा, ज्यांचे १९ मे, १९९२ रोजी जन्म झाल होता आणि त्यांचे पॅन कार्ड क्र. सीव्हीडब्ल्यूपीएम७३६०क्यू आहे आणि माझे अशिलांनी नमूद केले आहे की, त्यांची बहिण कुमारी प्रिया इंद्रप्रकाश मिश्रा या सन २०१४ पासून वेगळ्य ाहात आहेत. जर माझ्या अशिलांची बहीण कुमारी प्रिया इंद्रप्रकाश मिश्रा यांनी बँक किंवा कोणतीर्ह वित्तीय संस्था किंवा व्यक्तिंकडून काही कर्ज घेतल्यार त्याकरिता माझे अशील किंवा त्यांचे कुटुंब सदस्य जबाबदार असणार नाहीत आणि त्यांच्याकडून <mark>कोणत्याही प्रकरणात काही गफलत झाल्यास</mark> त्याकरिता माझे अशील व त्यांचे कृटंब जबाबदा

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आह

जर कोणा व्यक्तीस वरील निवेदनाबाबत काही दावा अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेर्ख वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचन काशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे. अन्यथ असे दावा नाहीत म्हणून समजले जाईल.

तेकाणः मृंबई आर.टी. मिश्रा देनांक: २७.०४.२०२२

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती प्रिती परमेश यादव, र/ठि.: ३/३, गवळी निवास, जोकीन इस्टेट, प्रतापनगर रोड, भांडूप (प.), मुंबई-४०००७८ या औद्योगिक गाळा क्र. ए-१/४, क्षेत्रफळ १०८० चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, राधेशाम इंडस्ट्रीयल इस्टेट गाव आसनगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, जमीन एस क्र. १६५/४ व १७. हिस्सा क्र. ४ प्रामपंचायत आसनगाव यांच्या मर्यादेत, ता. शहापूर, जि. ठाणे येथे मालमत्तेच्या वैध व संपूर्ण मालक आहेत. सदर गाळा माझ्या अशिलांनी श्री. रविंद्र हस्तीमल जैन यांच्याकडून खोटी केले होते. सदर मालमत्ता खोटी करण्यापूर्वीचे श्रेणी दस्तावेज माझ्या अशिलाकडून हरविले आहेत, ज्यावेळी माझ्या अशिलांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांनी तक्रार क्र १२४४६-२०२२ नुसार भांडूप पोलीस ठाणे

हरवलेल्या दस्तावेजांची यादी खालीलप्रमाणे: १. मे. वार्षनी बिल्डर्स आणि एसकेव्ही पॅकेजींग यांच्यादरम्यान झालेला दि. २२ ऑगस्ट १९९५ रोजीचा करारनामा.

येथे २२ एप्रिल. २०२२ रोजी तक्रार नोंद केली

जर कोणा व्यक्तीस/कंपनीस/संस्थेस सदर जमीन मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क, ताबा, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांन त्यांच्या कार्यालयात**-दुकान क्र.२, रामकृष्ण** निवास, जी.व्ही. स्किम, रोड क्र.१, मुलुंड **(पुर्व), मुंबई-४०००८१** येथे जाहिरात प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांच्या कालावधीत कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवार व्यवहार पूर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत ८ मे, २०२२

सही/-ॲड. अंजली रिसबुड ॲडव्होकेटस् व कायदेशीर सल्लागार

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. प्रकाश हिमतलाल चोक्शी ऊर्फ थाडेश्वर फ्लॅट क्र. ४०१, दिव्यदर्शन कोहौसोलि., शिंपोल रोड, दळवी नगर, बोरीवली (प.), मुंबई १०००९२ या जागेचे त्यांचे वडील स्वर्गिय श्री हमतलाल आर. थाडेश्वर यांच्यासह संयुक्त मालव आहेत. श्री. हिमतलाल आर. थाडेश्वर यांचे सदर म्लॅटबाबत सोसायटीकडे कोणतेही वारसदार न नेमत दे. २८.०३.२०२२ रोजी निधन झाले

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री इस्तांतर, तारण, अदलाबदल, अधिभार, बक्षीस यास, परिरक्षा, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक्क किंवा इतर स्वरुपात कोणताही दावा असल्यार ऱ्यांनी त्यांचे आक्षेप/दावा पष्ठचर्थ कागदोपत्री स्तावेजांसह लेखी स्वरुपात खालील वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना आजपासून **१४** दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे असे सर्व दावा/आक्षेप) त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि सोसायटीकडन माझे अशील श्री. प्रकाश हिमतलाल चोक्शी ऊर्फ थाडेश्वर यांच्य गवे सदर फ्लॅट हस्तांतर केला जाईल. आज दिनांक ८ मे. २०२२

श्रीमती वनिता योगेश ओरपे वकील उच्च न्यायालय दुकान क्र.१२७, १ला मजला, अजंता स्क्रेअ मॉल, मार्केट लेन, बोरिवली कोर्टाजवळ

बोरिवली (प.), मुंबई-४०००९२.

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल श्रीमती शितल संदिप राठोड या खालील अनुसचित सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्तेचे गलक असून त्यांच्याकडून मे. सुशिला <sub>क्रस्टुक्शन्स आणि नंदलाल ब्रदर्स यांच्या</sub> दरम्यान प्रालेला दिनांक १४ एप्रिल, १९९३ रोजीचे मुळ विक्री करारनामासह अनुसूचीत -गालमत्तेबाबतचे सर्व मुद्रांक, पावत्या इत्यादी हरवले/गहाळ झाले आहे.

जर कोणा व्यक्तिस सदर अनुसुचीत मालमत्तेबाबत केंवा सदर मूळ दस्तावेजावर किंवा सदर अनुसुचीत मालमत्ता किंवा भागावर तारण मालकीत्व, अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्याम त्यांनी सदर सचना प्रकाशनापासन **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील वाक्षरीकर्ता अर्थात श्री. रोहन जे. चोथानी विकल, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे

अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील आणि तद्नंतर दावा विचारात घेतला जाणा

#### मालमत्तेची अनुसुची

कान क्र.-११, क्षेत्रफळ १९.९० चौ.मी. कार्पेट क्षेत्र, तळमजला, शिवधाम शिवकृपा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, सत्यनगर, साईबाबा मंदिर रोड, बोरीवली (प.) मुंबई–४०००९२, जमीन सीटीएस क्र.२ए, ाव कांदिवली, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील नागेचे सर्व भाग व खंड.

(रोहन जे. चोथानी) ठिकाण: मंबई दिनांक: ०७.०५.२०२२

### **M Angel**One

एंजल वन लिमिटेड (पूर्वीची एंजल ब्रोकिंग लिमिटेड म्हणून ज्ञात सीआयएन : U67120MH1996PLC101709

नोंदणीकृत कार्यालय : जी - १, आकृती ट्रेड सेंटर, एमआयडीसी, रस्ता क्र. ७, अंथेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३. दूर. : ०२२ - ६८०७०१०० फॅक्स : ०२२ - ६८०७०१०७ वा मजला, आकती स्टार, सेंटल रोड, एमआयडीसी, अंधेरी (प.)

दूर. : 0२२ - ४०००३६०० फॅक्स : 0२२ - ३९३५७६९९ वेबसाइट : www.angelone.in ई-मेल : investors@angelbroking.com

### २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

**याद्वारे सूचित करण्यात येते की** कंपनीची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोर्ज काळी १०.३० वाजता बैठकीच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप होणार आहे. परिपत्रक कमांक २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२० आणि परिपत्रक कमांक०२/२०२१ दिनांकीत १

ानेवारी २०२१ तसेच त्यासह वाचा परिपत्रक क्रमांक १४/२०२० आणि १७/२०२० दिनांकीत ८ एप्रिल २० भाणि १३ एप्रिल २०२० अनुक्रमाने आणि सामान्य परिपत्रक क्रमांक २१/२०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१ (याप्त ज्यांचा एकत्रित उद्घेख एमसीए परिपत्रके असा करण्यात वेणार आहे) आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय महामंडद (सेबी) परिपत्रक क्रमांक सेबी/मुख्यालय/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ मे २०२८ . आणि परिपत्रक क्रमांक सेबी/मुख्यालय/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२१/११दिनांकीत १५ जानेवार्र ०२१ (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख सेबी परिपत्रके असा करण्यात येणार आहे) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना गणि वार्षिक अहवाल २०२१ - २२ अशा सभासदांना निर्गमित करण्यात आला आहे ज्या सभासदांचे ई-मेल तपशीत आणे वापिक अह्यात १९४१ - १४ अशा समासदाना निरामत फरण्यात आता आहु ज्या समासदाच इन्मल तप्तार कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिप्टर यांच्याकडे नॉदणीकृत अहत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल यांचे निर्गमन सभासदांना ७ मे २०२२ रोजी

र्ण करण्यात आले आहे. वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेची प्रत आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थव https://www.angleone.in/get-pdf-report-wp /annual-report-2021-22.pdf येथे उपलब्ध करू ण्यात आले आहे. तसेच स्टॉक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ तसेच त्यासह वाचा नियम २० कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेश-नेयम २०१४ तसेच त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा आणि सेबी नियम ४४ (लिस्टिंग अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) नियम २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि सेक्रेटरिअल स्टॅंडर्झ-२ हे सर्वसाधार निर्माण करिया है। मध्यमा संदर्भात इन्दिट्यूट्रजीफ कापणी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केले आहेत, त्यांच्या अनुसार कंपने आपल्या संभासदांना त्यांचा मतदानाचा हक्क इलेकट्रॉनिक मतदान पद्धतीने बजावण्याची साधी उपलब्ध करून देत आहे. ई-मतदान प्रतास कार्याचा कार्याचा कर इराज्याचा कार्याचा कार्याचा आहे. आहे. ई-मतदान प्रद्वीत सहभा घेणसाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएस यांच्या माध्यान्य, सहभाग घेण्यसाठी तसेच दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-मतदान पटतीने महभाग घेण्यामाठी कंपनीने प्रनामहीएल यांची सेवा घेतली आहे आणि त्याचा तपशील पदील प्रमाणे आहे ए) दूरस्थ ई-मतदान पद्धतीला प्रारंभ होण्याची : गुरुवार २६ मे २०२२ सकाळी ९. ०० वाजता

तारीख आणि वेळ बी) दूरस्थ ई-मतदान पद्धती संपण्याची तारीख आणि वेळ

(भारतीय प्रमाण वेळेनसार) सोमवार दिनांक ३० मे २०२२

भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता सी) कट ऑफ तारीख मंगळवार दिनांक २४ मे २०२२

डी) अशी कोणतीही व्यक्ती जी जिने कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेतले आहेत आणि ती कंपनीची सभासद झाली आहे आणि कट ऑफ तारीख २४ मे २०२२ रोजी ती इ) जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातन उपस्थित असतील आणि ज्यांनी पुरस्थ ई-मतदान पद्धतिच्या माध्यमातून मतदानाचा हक्ष बजावलेला नाही असे समासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतिच आपला मतदानाचा हक्ष बजावलेला नाही असे समासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने आपला मतदानाचा हक्ष बजावू शकतील.

फ) सभासद आवाहन करण्यात थेते कि त्यांनी खालील बार्बीची नोंद घ्यांती.
 १) सोमवार दिनांक ३० मे २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर दुरस्थ ई-मतदान प्रारूप एनएसडीएल

यांच्याकडून दूरस्थ ई-मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि ; सभासद ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हहक्क बजावलेल आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता

सभासदांचे मताधिकार हे मंगळवार दिनांक २४ मे २०२२ (कट ऑफ तारीख) रोजी कंपनीच्या एकुण पेड अ मभाग भांडवलात सभासदांच्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. सभासदांना दुरातश इ मतदान पाद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पद्धतीने वार्षिक सर्वसाधार

तमेच्या दरम्यान वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर मतदान करता येणार आहे. दूरस् -मतदान पद्धतीने मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदान यांची प्रक्रिया अशा सभासदांसार्ट ज्यांच्याकडे केपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत, प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांच्यासाठी सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात

नतदान जारहरा. मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्य गंचालक मंडळाने श्री मकरंद एम जोशी त्यांच्या अनुपस्थितीत श्रीमती कुमुदिनी भालेरावं, भागीदार मेसर्स मकरंट

एम जोशी अँड कंपनी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. असे सभासद ज्यांनी आपले इ मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अशस सभासद आवाहन करण्यात येत की त्यांनी आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत करण्यासाठी खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा असे समासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपली विनंती कंपनीचे आरटीए याना मेलच्या माध्यमातून <u>mt.helpdesk linkintime.co.in</u> येथे पाठवावी. ज्या समासदांकडे कंपनीचे समभाग डिमर्ट स्वरूपात आहेत त्यांन आवाहर करण्यात येते की त्यांनी आ -मेल तपशील त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत करून घ्यावेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान किंवा त्यापूर्वी ज्या समासदाना साहाय्याची आवश्यकता आहे असे समासद ए) evoting nsdl.co.in येथे विनंती पाठबू शकतात किंवा टोलफ्री क्रमांक : १८००-१०२०-९९० आणि १८००-२२४-४३० येथे संपर्क साधू शकतात.

श्री अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी त्यांचा ई-मेल तपशील

ठिकाण : मंबई

amitvnsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात श्रीमारी पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी त्यांचा ई-मेल तपशील

pallavid nsd.(co.in) येथे संपर्क साध् शकतात. वार्षिक अहवाल २०२१ – २२ आणि वार्षिक सर्व साधारण सभा यांच्यासंदर्भात कोणतीही माहिती/स्पष्टीकर

केंवा साहाय्य आवश्यक असल्यास सभासद investorsangelbroking.com येथे संपर्क साधू शकतात. (पर्वीची एंजल बोकिंग लिमिटेड म्हणून ज्ञात)

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

नाहीद पटेत

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. मिलिंद अंकूश कोरगावकर** यांच्याकडे फ्लॅट क्र. ३/सी/१५, सातपुडा नागरी निवारा कोहौसोलि., प्लॉट क्र. १, एनएनपी, जन.ए.के.व्ही. मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६५ (यापुढे सदर फ्लॅट) या जागेचे मालकीत्व व संपूर्ण

श्री. श्रीकांत मुरारी मोरे व श्री. मिलिंद अंकूश कोरगावकर यांच्या दरम्यान झालेला बोरीवली मुंबई उपनगर येथे दि. ०९.१०.२०१७ रोजी बारल-६-११४६१-२०१७ अंतर्गत नोंदणीकृत त्र मुद्रांकित दि. ०९.१०.२०१७ रोजीचे सदर फ्लॅट क्र. १५ बाबत खरेदीचा मूळ करारनाम

सदर मूळ करारनामाबाबत असेल्या सर्व मूळ नोंद पावत्या, मूळ मुद्रांक शुल्क पावती तसेच मूळ करारनामा (हरवले अधिकार दस्तावेज) हे हरवले/गहाळ झाले आहेत. श्री. मिलिंट अंकूश कोरगावकर यांनी दि. १७.०२.२०२२ रोजी वाकोला पोलीस ठाणे येथे सदर दस्तावेज हरवले बाबत तक्रार नोंद केली आहे

जर कोणा व्यक्तीस सदर वर नमूद केलेल्या अधिकार दस्तावेजांचे गहाळ होणे किंवा विक्री किंवा सदर फ्लॅटवर किंवा भागावर भाडेपट्टा, मालकीहक्क, बक्षीस, विक्री, परवाना, वारसाहक अदलाबदल, कायदेशीरहक्क, तारण, अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर त्यांचे दाव्याचे योग्य स्वरुप नमूद करून लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यासह सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत कळवावे अन्यथा असे समजले जाईल की, उपरोक्त दस्तावेजांवर कोणीही दावेदार नाहीत तदनंतर सदर फ्लॅटबाबत, हरवेले अधिकार दस्तावेज किंवा विक्रीबाबत कोणाही व्यक्तीच

> सही/-ॲड. चैताली डी. परब

ठिकाण: मुंबई दिनांक: ०८.०५.२०२२

दावा किंवा आक्षेप स्वीकारला जाणार नाही.

शॉप नं. १४, जनसेवा वेलफेअर सोसायटी हिमालया नागरी निवारा कोहौसोलि.च्या समोर जन. ए.के.व्ही. मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई ६५

#### टाटा स्टील लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: दी बॉम्बे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र - ४००००१.

. 1थे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खालील नमूद केलेले प्रतिभूतीकरीता प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे पटर प्रतिभतीधारकांनी/अर्जदारांनी दय्यम भाग प्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे

| वय सूचना दण्यति वता आह का, कंपनाय खालाल नमूद कलाल आत्मूताकराता अमाणपत्र हरवल गांहळ आणि आर<br>आणि सदर प्रतिमृतीधारकांनी/अर्जदारांनी दुरयम भाग प्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.<br>जर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभृतीसंदर्भात कोणताही दावा असल्यास त्यांनी कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात आजच्या<br>तारखेपासून १५ दिक्सांत दावा सादर करावा अन्यथा पुढील कोणत्याही माहितीशिवाय कंपनीद्वारा दुय्यम भागप्रमाणपत्र<br>वितरणाची प्रक्रिया सुरु केली जाईल. |   |                          |                        |                        |               |  |  |  |
|--|---|--------------------------|------------------------|------------------------|---------------|--|--|--|
| अनु  | भागधारकाचे नाव  | फोलिओ क्र.               | अनुक्रमांक<br>पासून    | अनुक्रमांक<br>पर्यंत   | भाग<br>: क्र. |  |  |  |
| ş<br>?   | स्वर्गिय श्रीमती दमयंती विठ्ठलदास शाह<br>स्वर्गिय श्री. ललितकुमार विठ्ठलदास शाह   | S1D0035629               | 240289140              | 240289143              | 4             |  |  |  |
|  | स्वर्गिय श्रीमती पद्माबेन   | S1D0035629<br>S1L0004708 | 372928209<br>36185721  | 372928210<br>36185770  | 50            |  |  |  |
|  |   | S1L0004708               | 36185771               | 36185820               | 50            |  |  |  |
|  |   | S1L0004708               | 36185821               | 36185870               | 50            |  |  |  |
|  |   | S1L0004708               | 36185871               | 36185920               | 50            |  |  |  |
| ?  | स्वर्गिय श्री. ललितकुमार विठ्ठलदास शाह  | S1L0004708<br>S1L0004708 | 36185921<br>36185971   | 36185970<br>36186020   | 50            |  |  |  |
|  |   | S1L0004708               | 36186021               | 36186020               | 10            |  |  |  |
|  |   | S1L0004708               | 36186031               | 36186040               | 10            |  |  |  |
|  |   | S1L0004708               | 610825111              | 610825206              | 96            |  |  |  |
|  | स्वर्गिय श्री. ललितकुमार विडुलदास शाह<br>स्वर्गिय श्री. बाईलिलावती विडूलदास   | S1L0004708               | 376961871              | 376962030              | 160           |  |  |  |
|  |   | S1L0006573<br>S1L0006573 | 62638851<br>62638901   | 62638900<br>62638910   | 50<br>10      |  |  |  |
| 3  |   | S1L0006573               | 62638911               | 62638920               | 10            |  |  |  |
|  | (all a Ni albitituali la Riditi   | S1L0006573               | 265253999              | 265254048              | 50            |  |  |  |
|  |   | S1L0006573               | 265254049              | 265254054              | 6             |  |  |  |
|  | स्वर्गिय श्रीमती लिलावती विद्वलदास शाह  | S1L0006573               | 376996656              | 376996718              | 63            |  |  |  |
| 8  | स्वागय श्रामता ाललावता ावठ्ठलदास शाह<br>स्वागिय श्रीमती पद्मा करसनलाल शाह<br>स्वागिय श्रीमती द्यामती विठ्ठलदास शाह<br>स्वागिय श्री. ललितकुमार विठ्ठलदास शाह | S1L0008540               | 265341284              | 265341303              | 20            |  |  |  |
|  | स्वर्गिय श्री. ललितकुमार विठ्ठलदास शाह<br>स्वर्गिय श्रीमती लिलावती  | S1L0012535               | 265906213              | 265906262              | 50            |  |  |  |
| 4  |   | S1L0012535               | 265906263              | 265906282              | 20            |  |  |  |
| `  | स्वागय श्रामता लिलावता<br>स्वर्गिय श्रीमती दमयंती   | S1L0012535<br>S1L0012535 | 265906283<br>265906293 | 265906292<br>265906294 | 2             |  |  |  |
|  |   | S1L0012535               | 332578371              | 332578380              | 10            |  |  |  |
|  |   | S1L0012535               | 332578381              | 332578385              | 5             |  |  |  |
|  |   | S1L0012535               | 377082429              | 377082476              | 48            |  |  |  |
|  | <u> </u>  | S1L0013717<br>S1L0013717 | 265957152<br>265957202 | 265957152<br>265957202 | 50<br>20      |  |  |  |
| દ  | स्वर्गिय श्री. लिलतकुभार विट्ठलदास शाह<br>स्वर्गिय श्रीमती लिलावती विट्ठलदास<br>स्वर्गिय श्रीमती दमयंती विट्ठलदास शाह                                       | S1L0013717<br>S1L0013717 | 265957202              | 265957202              | 2             |  |  |  |
|  |   | S1L0013717               | 377093682              | 377093724              | 43            |  |  |  |
|  |   | S1L0013717               | 332580713              | 332580717              | 5             |  |  |  |
|  | स्वर्गिय श्रीमती लिलावती विठ्ठलदास  | S1L0023676               | 266239441              | 266239490              | 50            |  |  |  |
| 9  | स्वागव श्रामता ाललावता विदुलदास<br>स्वर्गिय श्री. ललितकुमार विदुलदास शाह<br>स्वर्गिय श्रीमती पद्मा करसनलाल शाह  | S1L0023676<br>S1L0023676 | 266239491<br>266239541 | 266239540<br>266239560 | 50<br>20      |  |  |  |
|  | स्यागय त्रामता पद्मा फरलनलाल साह  | S1L0023676               | 266239561              | 266239568              | 8             |  |  |  |
| ۷  | स्वर्गिय श्रीमती पद्मा करसनलाल शाह  | S1P0089484               | 279755741              | 279755760              | 20            |  |  |  |
|  | स्वर्गिय श्री. ललितकुमार विट्ठलदास शाह<br>स्वर्गिय श्रीमती लिलावती विट्ठलदास शाह  | S1P0089484               | 279755761              | 279755780              | 20            |  |  |  |
|  | स्वागय श्रामता ाललावता विञ्चलदास शाह  | S1P0089484               | 380777181              | 380777200              | 20            |  |  |  |
|  |   | S1P0089485               | 279755781              | 279755830              | 50            |  |  |  |
|  |   | S1P0089485<br>S1P0089485 | 279755831<br>279755881 | 279755880<br>279755930 | 50            |  |  |  |
|  | स्वर्गिय श्रीमती पद्मा करसनलाल शाह  | S1P0089485               | 279755931              | 279755980              | 50            |  |  |  |
| ٩  | स्वर्गिय श्रीमती लिलावती विङ्वलदास शाह<br>स्वर्गिय श्री. लिलाकुमार विङ्वलदास शाह  | S1P0089485               | 279755981              | 279756030              | 50            |  |  |  |
|  |   | S1P0089485               | 279756031              | 279756080              | 50            |  |  |  |
|  |   | S1P0089485<br>S1P0089485 | 279756081<br>279756131 | 279756130<br>279756150 | 50<br>20      |  |  |  |
|  | स्वर्गिय श्री. ललितकुमार विडुलदास शाह<br>स्वर्गिय श्रीमती लिलावती विडुलदास शाह  | S1P0089485               | 279756151              | 279756160              | 10            |  |  |  |
|  |   | S1P0089485               | 380777201              | 380777390              | 190           |  |  |  |
| १०   |   | S1L0013718               | 265957224              | 265957243              | 20            |  |  |  |
|  |   | S1L0013718<br>S1L0013718 | 265957244<br>377093725 | 265957251<br>377093738 | 8             |  |  |  |
|  |   | S1L0013718<br>S1L0012189 | 64536571               | 64536580               | 10            |  |  |  |
|  | स्वर्गिय श्रीमती लिलावती विङ्कलदास शाह<br>स्वर्गिय श्रीमती पद्मा करसनलाल शाह<br>स्वर्गिय श्री. ललितकुमार शाह  | S1L0012189               | 64536581               | 64536590               | 10            |  |  |  |
| 99   |   | S1L0012189               | 184227211              | 184227220              | 10            |  |  |  |
|  |   | S1L0012189<br>S1L0012189 | 184227221<br>184227231 | 184227230<br>184227240 | 10            |  |  |  |
|  |   | S1L0012189<br>S1L0012189 | 265890173              | 265890192              | 20            |  |  |  |
|  |   | S1L0012189               | 265890193              | 265890196              | 4             |  |  |  |
|  |   | S1L0012189               | 377078690              | 377078726              | 37            |  |  |  |
| १२   | स्वर्गिय श्रीमती दमयंती विठ्ठलदास<br>स्वर्गिय श्रीमती लिलावती विठ्ठलदास   | S1D0032041               | 240131157              | 240131176              | 20            |  |  |  |
|  | स्वर्गिय श्री. ललितकुमार विट्ठलदास  | S1D0032041               | 372874615              | 372874624              | 10            |  |  |  |
|  | स्वर्गिय श्री. विडुलदास कालिदास शाह<br>स्वर्गिय श्री. लिलाकुमार विडुलदास शाह<br>स्वर्गिय श्रीमती लिलावती विडुलदास   | S1V0009182<br>S1V0009182 | 388036270<br>153004551 | 388036601<br>153004600 | 332<br>50     |  |  |  |
|  |   | S1V0009182               | 153004531              | 153004600              | 50            |  |  |  |
|  |   | S1V0009182               | 153004651              | 153004700              | 50            |  |  |  |
|  |   | S1V0009182               | 153004701              | 153004750              | 50            |  |  |  |
|  |   | S1V0009182<br>S1V0009182 | 153004751<br>153004801 | 153004800<br>153004850 | 50            |  |  |  |
|  |   | S1V0009182<br>S1V0009182 | 153004801              | 153004850              | 50            |  |  |  |
| 83   |   | S1V0009182               | 153004901              | 153004950              | 50            |  |  |  |
|  |   | S1V0009182               | 153004951              | 153005000              | 50            |  |  |  |
|  |   | S1V0009182               | 153005001              | 153005050              | 50            |  |  |  |
|  |   | S1V0009182<br>S1V0009182 | 153005051<br>153005101 | 153005100<br>153005150 | 50            |  |  |  |
|  |   | S1V0009182               |                        | 225085380              | 50            |  |  |  |
|  |   | S1V0009182               | 334353425              | 334353434              | 10            |  |  |  |
| 1  |   | LC1V0000103              | 224252425              | 224252420              |               |  |  |  |

51V0009182 334353435

372522928

1D0010677 14022591

1D0010677 163624841

S1D0010677 609962044 609962073 30

स्वर्गिय श्रीमती दमयंती विठ्ठलदास

ठेकाणः मुंबई देनाकः ०७.०५.२०२२

372522977

14022630

163624890

40

50